



SINCE 1957

Date: 09/06/2022

Grauer & Weil (India) Limited

CHEMICALS | ENGINEERING | PAINTS | LUBE | REAL ESTATE

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400001

Re : Security Code No. 505710

Subj.: Submission of newspaper publication under Regulation 47 of SEBI (LODR)
Regulations, 2015

Dear Sir/Madam,

With reference to the above mentioned subject and Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith Press Release (newspaper advertisement) published in the newspapers viz. 'Business Standard' and 'Mumbai Tarun Bharat' on 09th June, 2022 in respect of transfer of equity shares of company, on which dividend remains unclaimed / unpaid for a continuous period of 7 years, to IEPF.

Kindly take the same on the records and acknowledge the receipt.

Thanking you

Yours faithfully,

FOR GRAUER & WEIL (INDIA) LIMITED


CHINTAN K. GANDHI
COMPANY SECRETARY



System and opened the mills for arbitrariness and manipulation. "These trading houses have cornered much of the export quotas granted after

ISMA, meanwhile, revised upward its 2021-22 season (October to September) sugar production estimate to an all-time high of 36 million tonnes

higher than earlier estimates. Also, the cooperative sugar mills had complained against the alleged unfair treatment meted out to them while allocating export quotas.



GRAUER & WEIL (INDIA) LTD.

Regd. Office: Growel Corporate, Akuril Road, Kandivli - East, Mumbai - 400101.
Tel.: 022-66993000, Fax: 022-66993010, email: secretarial@growel.com
Website: www.growel.com CIN: L74999MH1957PLC010975

NOTICE

For transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

Shareholders of the Company are hereby informed that in terms of Section 124 of the Companies Act, 2013, Equity Shares in respect of which dividend entitlements have remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more, are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) of the Government of India.

The dividend declared for the financial year 2014-15, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF and the corresponding shares on which dividend was unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules.

In compliance to the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders and the details of such shares liable to be transferred to IEPF are also made available on our website 'www.growel.com'.

Therefore, notice is given to the Shareholders that with a view of adhering to the requirements of the Rules, if the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before August 31, 2022, the Company will proceed to transfer the Shares to IEPF by the due date as per the procedure set out in the Rules, any further notice.

Shareholders may note that both the unclaimed dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF after following the procedure prescribed in the Rules.

Date: 06-06-2022
Place: Mumbai

For Grauer & Weil (India) Ltd.
Sd/-
Managing Director

NOTICE

Notice is hereby given that the share certificate No(s) 1695 Bearing Distinctive No (s) 444411 to 444470 for 60 equity shares Face Value Rs. 2/- each of Kirloskar Pneumatic Co. Limited under Folio No. CO 1345 standing in the name of Mrs. Shamala I/w Chandiwala have been lost or misplaced and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its Registered Office: Hadapsar Industrial Estate, Hadapsar, Pune - 411013, within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

Sd/-
Date : 09.06.2022 Name of the shareholder
Place : Mumbai MRS. Shamala Kirit Chandiwala & Mr. Kirit Jamnadas Chandiwala



SALASAR TECHNO ENGINEERING LIMITED

Building a stronger future

CIN: L23201DL2001PLC174076
Regd. Off. E-20, South Extension-1, New Delhi- 110049
Tel: +91-11-41648566/8577; Website: www.salasartechno.com

NOTICE OF RECORD DATE FOR SUB-DIVISION OF EQUITY SHARES

Pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 (LODR), and relevant provisions of Companies Act, 2013 read with rules made thereunder, notice is hereby given that the Company has fixed Tuesday, June 28 2022 as the Record Date for the purpose of determining the eligibility of shareholders for sub-dividing/splitting the existing Equity Shares of the Company, such that each Equity Share having face value of Rs. 10/- (Rupees Ten Only) fully paid up, be sub-divided into 10 (Ten) Equity Shares having face value of Rs. 1/- (Rupees One Only) each, fully paid up.

In accordance with Regulation 46(2) and 47(2) of LODR, the details of the said meeting are also available on website of the Company viz. <http://www.salasartechno.com> as well as on the website of Stock Exchanges at <http://www.bseindia.com> and at <http://www.nseindia.com>

By order of the Board of Directors
For Salasar Techno Engineering Limited

Sd/-
Date: 08th June, 2022 (Rahul Rastogi)
Place: New Delhi Company Secretary



Nath Bio-Genes (I) Ltd.

Regd. Off. Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra
CIN: L01110MH1993PLC072842

NOTICE TO THE MEMBERS

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of the Members of Nath Bio-Genes (India) Limited (the 'Company') is scheduled to be held on Thursday, June 30th, 2022 at 11:00 p.m. through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM only through e-voting facility.

The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circulars dated May 5, 2020, April 8, 2020 and April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and will also be available on the Company's website www.nathbiogenes.com and website of the Stock Exchanges i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com.

Any Member holding share(s) in physical mode can register their e-mail ID at www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx by following instructions provided therein and any Member holding share(s) in electronic mode can register / update e-mail address with respective Depository Participants "DPs".

The Company has engaged the services of NSDL as the authorized agency for conducting of the e-AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote online from 09:00 A.M. (IST) on Monday, June 27th, 2022 to 5:00 P.M. (IST) on Wednesday, June 29th, 2022. At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again the details available at www.evoting.nsdl.com.

Only those members, whose names are recorded in the Register of Members maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. June 24th, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting.

Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.co.in / 1800-222-990.

Place : Aurangabad
Date: 07-06-2022

For Nath Bio-Genes (I) Limited
Company Secretary



Agritech (India) Limited

Regd. Off. Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra
CIN: L01110MH1993PLC073268

NOTICE TO THE MEMBERS

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of the Members of Agri-Tech (India) Limited (the 'Company') is scheduled to be held on Wednesday, June 29th, 2022 at 04:00 p.m. through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM only through e-voting facility.

The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circulars dated May 5, 2020, April 8, 2020 and April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and will also be available on the Company's website www.agri-tech.in and website of the Stock Exchanges i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com.

Any Member holding share(s) in physical mode can register their e-mail ID at www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx by following instructions provided therein and any Member holding share(s) in electronic mode can register / update e-mail address with respective Depository Participants "DPs".

The Company has engaged the services of NSDL as the authorized agency for conducting of the e-AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote online from 09:00 A.M. (IST) on Sunday, June 28th, 2022 to 5:00 P.M. (IST) on Tuesday, June 28th, 2022. At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again the details available at www.evoting.nsdl.com.

Only those members, whose names are recorded in the Register of Members maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. June 24th, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting.

Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.co.in / 1800-222-990.

Place : Aurangabad
Date: 06-06-2022

For, Agri-Tech (India) Limited
Company Secretary

पक्षाचा पक्ष आहे. आणि हाती आलेले प्रमच भाजपने विचार रख्या कार्यकर्त्यांना तारीची टन जप



घेऊन बाहेर डळ्यांनंतर अॅड. आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, "मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटलो. पक्षाच्यावतीने राज्यसभेसाठी मनसेचे असलेले एक मत भाजपला मिळावे, यासाठी विनंती केली. आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, आमच्या विनंतीला मान दिला. ते मत भाजपला पडेल, असा विश्वास राज ठाकरे यांनी दिला," असे अॅड. आशिष शेलार यांनी यावेळी म्हटले. मात्र, मनसेकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. या भेटीवेळी मनसेचे आमदार राजू पाटीलही उपस्थित होते. त्यामुळे आता १० जूनला होणाऱ्या निवडणुकीवेळी काय घडणार, हे पाहावे लागेल.

...the deceased member in the capital/property of the society, in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under Bye-law of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 11am to 6pm from the date of publication of this notice till the date of expiry of its period.
Place : Mumbai Hon. Secretary
Date : 09.06.2022 For & on behalf of
The Avishkar Impress CHS

रावीचा निकाल जाहीर

विभाग अव्वल, तर मुंबईचा निकाल कमी

(प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि उच्च माध्यमिक म्हाणजेच 'एचएससी' जाहीर झाला आहे. १४.२२ टक्के लागला



लागला आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण १४ लाख, ४९ हजार, ६६४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख, ३९ हजार, ७३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, त्यापैकी १३ लाख, ५६ हजार, ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी १४.२२ आहे.

कोकण पहिल्या स्थानावर निकाल १७.२२ टक्के सर्वांत कमी १०.९१ टक्के

मेहाय निकाल
- १७.२२ टक्के
- १६.५२ टक्के
- १६.३४ टक्के
- १५.२५ टक्के
- १५.०७ टक्के
- १५.०३ टक्के
- १४.९७ टक्के
- १३.६१ टक्के
- १०.९१ टक्के

मुलींची बाजी
निकालात यंदाही मुलींची बाजी आहे. सर्व विभागीय मंडळांतून मुलींची बाजी आहे. मुलांपेक्षा २.०६ टक्के अधिक गुण मिळाल्या आहेत.

जबाबदार!

ग्याऐवजी 'डम्पिंग ग्राऊंड' भागात वाढत असलेल्या बांधकामांबाबत माहिती घेण्यासाठी, "नोव्हेंबर २०१९ ला 'ला जोडणारा हा पूल बांधण्यात आमच्या महिलीनुसार तिथे बगिचा पाहिजे. मात्र, बगिचा तर दूर, आता 'डम्पिंग ग्राऊंड' झाला ना जाग कशी येत नाही की, येत आहे. आमचे नगरसेवक लक्ष घ्यायला त्यांची तक्रारही त्यांनी यावेळी

नाल्यांना प्रवाह नाही
गवर्णी पावसाळ्यात १५ तास पाऊस पडतो. त्याचे कारण म्हणून जाणाऱ्या नाल्यांना पुढे प्रवाह नाही. इथे जे व्यवसाय चालतात ते प्रवाहात आम्ही मुंबई पालिकेकडे तक्रारही काही झाले नाही. पालिकेने नाल्यांना लक्ष द्यावे. तसेच, रेल्वे कडूनही रेल्वे रुळांवर साचणाऱ्या



ग्रौअर अॅण्ड वेल (इंडिया) लि.
नॉ. कार्यालय: ग्रोवेल कॉर्पोरेट, आकुरी रोड, कांदिवली - पूर्व, मुंबई - ४००१०१.
दूर: ०२२-६६९९३०००, फॅक्स: ०२२-६६९९३०१०, ईमेल: secretarial@growel.com
वेबसाईट: www.growel.com, सीजव्हेन: L74999MH1957PLC010975

सूचना
कंपनीचे सम भाग गुंतवणूकदार प्रशिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये हस्तांतरित करण्याकरिता

कंपनीच्या भागधारकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४ च्या दृष्टीने, सम भाग, ज्यांच्या संदर्भातील लाभांश हक्कांवर गेली सात किंवा त्याहून अधिक सलग वर्षे दावा केलेला नाही किंवा प्रदान करण्यात आलेले नाहीत, कंपनीद्वारे भारत सरकारच्या गुंतवणूकदार प्रशिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये हस्तांतरित करावे लागणार आहेत.

वित्तीय वर्ष २०१४-१५ करितावा लाभांश, जो सात वर्षांच्या कालावधीकरिता दावा न करता पडून आहे तो आयईपीएफमध्ये जमा करण्यात येईल आणि संबंधित भाग ज्यावर लाभांश सात सलग वर्षे दावा न करता पडून आहे तो नियमांमध्ये ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार हस्तांतरित करण्यात येईल.


नियमांचे पालन करताना, कंपनीने संबंधित भागधारकांना वैयक्तिकरित्या संपर्क साधला आणि आयईपीएफला हस्तांतरित करावयाच्या अशा भागांचा तपशील वेबसाईट 'www.growel.com' वर उपलब्ध देखील केला आहे.

त्यामुळे, भागधारकांना सूचना देण्यात येते की, नियमांच्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दृष्टीकोनातून, जर संबंधित भागधारकांकडून ३१ ऑगस्ट, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीस कोणताही संपर्क न झाल्यास, कंपनी कोणतीही पुढील सूचना न देता, नियमांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार देय दिनांकास आयईपीएफमध्ये भाग हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

भागधारकांनी नोंद घ्यावी की, दावा न केलेला लाभांश आणि आयईपीएफ ला हस्तांतरित करावयाचे संबंधित भाग व त्यासह अशा भागांवर निर्माण होणारे सर्व फायदे, जर असल्यास, नियमांमध्ये विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ कडून पुन्हा मागितले जाऊ शकतात.

दिनांक : ०६-०६-२०२२
ठिकाण : मुंबई

ग्रौअर अॅण्ड वेल (इंडिया) लि.
सही/-
व्यवस्थापकीय संचालक



THE CHEMBUR NAGARIK SAHAKARI BANK LTD.,
101-103, 1st Floor Rudresh Commercial Complex,
Opp. Dr. Ambedkar Garden, Chembur, Mumbai - 71.

PUBLIC NOTICE FOR SALE OF ASSETS

M/s. SIDDHAKALA APPARELS

SALE OF ASSETS UNDER SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002

Offers are invited in sealed covers for sale of the properties mentioned below on "as is where is basis", charged/mortgaged by Smt. Anita Anil Patil in capacity of surety for the security to the Bank for the advances granted to M/s. Siddhakala Apparels for recovery of Bank's secured debt of over Rs. 2,83,27,895.05/- (Rupees Two Crore Eighty Three Lacs Twenty Seven Thousand Eight Hundred Ninety Five & Paise Five Only) plus further interest, cost etc. after having taken possession of the said assets by the Bank under Sec.13(4) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

SR. No	Description of Property and site	Earnest Money Deposit (Rupees)	Reserve Price
1	All that part and parcel of the property consisting of Hasti Industrial Premises Co-Op. Hsg. Soc. Ltd., Shop No.117, 1st Floor, Plot No. R-798, Opp. Millennium Business Park, Shil Mhape Rd, Mhape, Navi Mumbai - 400 701. Admeasuring area 2340 sqft. (Built-up)	Rs. 25000/- by Bank's DD favouring 'Authorised Officer, The Chembur Nagarik Sahakari Bank Ltd.'	Rs. 85,00,000/-

The BID OFFER for subject property should be submitted in separate closed and sealed envelope, accompanied with a Rs 25,000/- Bank Demand Draft, towards Earnest Money Deposit (Interest-Free) shall reach the undersigned at above mentioned address by 3.00 p.m. on or before 23.06.2022. The BID OFFERS obtained in closed and sealed envelopes will be opened on 24.06.2022 at 11.00 a.m. in the presence of the Bid Offers then present, and if deemed necessary by the undersigned, inters bidding will also take place at the same time. The undersigned reserves right to accept or reject, any or all Bid Offers, without assigning any reasons.

The Bank does not know other charges on the said securities/properties, including that there are the monthly accumulated outstanding arrears of payment due and payable by our defaulting borrower M/s. Siddhakala Apparels to the respective flat as mentioned in above.

Persons interested may, after contacting the undersigned, inspect immovable properties on site, on 18.06.2022 between 12.00 p.m. to 2.00 p.m. For future enquiries and detailed terms and conditions of sale, interested persons may contact the Authorised Officer, The Chembur Nagarik Sahakari Bank Limited, Centralised Recovery Department, 70/R, Fair Host Lodge Building, MDS Marg, Central Avenue Road, Chembur (E), Mumbai - 400 071 either in person or on Tele Phone: (022) - 25273119, including obtaining of blank BID FORMS (at a cost of Rs. 100/- in cash per Form, in person only from 18.06.2022 to 23.06.2022. Time 11.00 a.m. to 12.00 p.m.)

पिड १७, ७६, लय, रुदेव अॅण्ड काल

होणाऱ्या दिलेल्या असतात. हींदरोबर हारापुळे वा हानी ण भारत आमच्या